

आकाशवाणी, केबल टिव्ही, चित्रपटगृहे,
दूरचित्रवाहिन्यांवरून शासकीय संदेश
प्रसारणासाठीच्या खर्चास प्रशासकीय व
वित्तीय मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक : मावज-२०१९/प्र.क्र.१४०/का-३४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १९ जून, २०१९

- वाचा:** १) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र क्र.वृत्तचित्र-२०१९/वि.प्र.मो./का-७/५८,
दिनांक २१ मे, २०१९
२) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र क्र.वृत्तचित्र-२०१९-२०/वि.प्र.मो./का-७/१६७,
दिनांक १९ जून, २०१९

प्रस्तावना-

राज्य शासनाकडून जनकल्याणाच्या विविध योजना, ध्येय-धोरणे, महत्त्वकांक्षी प्रकल्प, विकास कामे व लोककल्याणकारी योजना राबविल्या जातात.या योजनांची सर्व सामान्य जनतेतेला माहिती होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिध्दीच्या विविध योजना/मोहीमा राबविल्या जातात. या योजनांपैकी 'विशेष प्रसिद्धी मोहीम' ही एक योजना आहे. सदर योजनेसाठी सन २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तरतूदीमधून आकाशवाणी, केबल टिव्ही, चित्रपटगृहे, व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून शासकीय संदेश प्रसारण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार खालीलप्रमाणे शासनाने निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

सन २०१९-२० या वर्षासाठी रु.११,९९,११,०५०/- (रुपये अकरा कोटी नव्याण्णव लाख अकरा हजार पन्नास फक्त) इतक्या रकमेच्या खालील बाबींवरील खर्चास या शासन निर्णयान्वये प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात येत आहे.

अ. क्र.	बाब	खर्चाचा तपशिल	एकूण खर्च
१.	खाजगी दूरचित्रवाहिन्यां वरून शासकीय संदेशाचे प्रसारण	शासनमान्य दराने शासकीय संदेशाचे प्रसारण	रु.१,६५,००,०००/-
	शासकीय संदेशावर आधारित निवेदनात्मक चित्रफितीचे १३ खाजगी दूरचित्रवाहिन्यांवरून प्रसारण	शासनमान्य दराने शासकीय संदेशाचे प्रसारण	रु.७५,००,०००/-
	क्रिएटिव्ह निर्मिती (TVC)	ट्रकश्राव्य चित्रफितीची निर्मिती	रु.३६,००,०००/-
		एकूण अ	रु.२,७६,००,०००/-

	रिपोर्ताज निर्मिती व प्रसारण	खाजगी दूरचित्रवाहिन्यांकडून शासनमान्य दराने रिपोर्ताजची निर्मिती	रु.१,७३,४६,०००/-
		सदर रिपोर्ताजचे प्रसारण करण्याकरिता येणारा खर्च	रु.२४,७२,७५०/-
		सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात निर्मित करण्यात आलेल्या रिपोर्ताज / निवेदनात्मक चित्रफितींचे दिवसातून ६ वेळा याप्रमाणे १५ दिवस प्रसारण करण्यात येणार आहे. त्याकरिता येणारा अंदाजित खर्च	रु.५२,९८,७५०/-
	एकूण ब		रु.२,५१,१७,५००/-
	राष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या वृत्त वाहिन्यां वरून रिपोर्ताजचे प्रसारण	राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राशी संबंधित संदेशाबाबत रिपोर्ताजची शासनमान्य दरानुसार निर्मिती व प्रसारण करणे	रु.१,५०,००,०००/-
	एकूण क		रु.१,५०,००,०००/-
	केबल टीव्ही	राज्यातील स्थानिक केबल नेटवर्कवरून शासकीय संदेशाचे प्रसारण करण्याकरिता निवड यादीवरील संस्थांमधून निवड करून शासकीय संदेशाचे प्रसारण करणे	रु.१,४१,०५,०००/-
२.	एकूण ड		रु.१,४१,०५,०००/-
	एकूण अ + ब + क + ड		रु.८,१८,२२,५००/-
	खाजगी रेडिओ एफ.एम. वाहिन्यांवरून शासकीय संदेशाचे प्रसारण	खाजगी रेडिओ एफ.एम. वाहिन्यांवरून शासकीय संदेशाचे प्रसारण	रु.५०,४०,९००/-
	आकाशवाणीवरून शासकीय संदेशाचे प्रसारण	शासकीय संदेशांचे बातम्यांच्या पूर्वी, मध्यांतरात व नंतर आकाशवाणीच्या दरानुसार प्रसारण करणे	रु.६०,७४,८१०/-
३.	कम्युनिटी रेडिओ स्टेशनवर शासकीय संदेशाचे प्रसारण	राज्यातील परवानाधारक कम्युनिटी रेडिओ स्टेशनवरून ऑडिओ संदेशाचे प्रसारण	रु.३८,८४,२९०/-
	एकूण		रु.१,५०,००,०००/-
३.	दूरदर्शनच्या वाहिनीवरून कार्यक्रमाचे प्रसारण	महासंचालनालयाच्या निवड यादीवरील संस्थांकडून विशेष कार्यक्रमांची निर्मिती करणे	रु.१,५०,००,०००/-
		या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या सहाद्री वाहिनीवरून त्यांच्या दरानुसार प्रसारण	रु.१०,८८,५५०/-
	एकूण		रु.१,६०,८८,५५०/-
४.	चित्रपटगृहांमधून शासकीय संदेशाचे प्रसारण	लाभार्थ्यांच्या यशकथांचे शासकीय संदेशाचे शासकीय दराने प्रसारण	रु.७०,००,०००/-
दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून शासकीय संदेशाचे प्रसारण एकूण (१ + २ + ३ + ४) अंदाजित खर्च			रु.११,९९,११,०५०/-

२. उपरोक्त खर्च करताना आवश्यक असेल आणि योग्य अशा बाबींवर तसेच कमीत कमी खर्च होईल, याची दक्षता घ्यावी. सदर खर्च करताना शासनाचे निर्णय / परिपत्रक / वित्तीय नियमावलीतील तरतुदी इत्यादींचे पालन करावे व विहित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा.

३. प्रस्तुतचा खर्च सामान्य प्रशासन विभाग, मागणी क्र.-ए-६-२२२०-माहिती व प्रसिध्दी, ६० इतर, १०१ जाहिरात व दृक प्रसिध्दी (००) (०३) शासकीय योजनांची विशेष प्रसिध्दी मोहीम (योजनांतर्गत), २६ जाहिरात व प्रसिध्दी (संगणक सांकेतांक क्र.२२२०११७५) लेखाशिर्षाखालील सन २०१९-२० मधील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. हा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८८/२०१९/१४४३, दि.४/६/२०१९ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २०३/२०१९/व्यय-४, दि.१०/०६/२०१९ अन्वये त्यांच्या प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०१९०६२०१६५३०३९८०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(रा.ना.मुसळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

संचालक (माहिती)(प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

प्रत,

- १) मा.विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद/ महाराष्ट्र विधानसभा, मुंबई
- २) सर्व सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद/ महाराष्ट्र विधानसभा, मुंबई
- ३) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
- ४) सचिव (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ५) महासंचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ६) महालेखापाल, महाराष्ट्र १/२, (लेखा व अनुश्रेयता), मुंबई/ नागपूर,
- ७) सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
- ८) सर्व संचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ९) उपसंचालक (लेखा), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १०) सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १२) निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
- १३) सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
- १४) सर्व उप माहिती कार्यालये, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
- १५) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १६) लेखाधिकारी (आहरणा व संवितरण), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- १७) नियोजन विभाग / (का-१४४३), मंत्रालय, मुंबई
- १८) वित्त विभाग / (व्यय-४), मंत्रालय, मुंबई
- १९) निवड नस्ती.